



CUPID LIMITED

Manufacturers and Suppliers of Male & Female Condoms

Date: - 12/02/2021

To,

Department of Corporate Services,
BSE LIMITED,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001
SCRIP CODE: 530843

The National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, 5th Floor, Bandra-Kurla
Complex, Bandra (East),
Mumbai - 400051
Fax No. – 6641 8125 / 26
SCRIP CODE: CUPID

**SUBJECT: - NEWSPAPER CLIPPINGS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR
QUARTER ENDED ON 31st DECEMBER, 2020**

Dear Sir / Madam,

With reference to captioned subject enclosed herewith the Newspaper Clippings of Unaudited Financial Results for quarter ended on 31st December, 2020 published by the company in newspapers named as "Business Standard" (English Language) and "Maharashtra Times" (Marathi Language) dated 12th February, 2021.

This is for your information.

Please take the same on your records and acknowledge the receipt.

Thanking you.

For Cupid Limited



Saurabh V. Karmase

Company Secretary and Compliance officer

ECSIN: EA041701A000083921

CIN No.: L25193MH1993PLC070846

Factory & Registered Office:

A-68, M.I.D.C. (Malegaon), Sinnar, Nashik - 422113, Maharashtra, India

Tel: +91 2551 230280 / 230772 / +91 7722009580 Email: info@cupidlimited.com, Website: www.cupidlimited.com

HB LEASING AND FINANCE COMPANY LIMITED				
STATEMENT OF UN-AUDITED RESULTS FOR THE QUARTER/NINE MONTHS ENDED 31/12/2020				
S. No.	Particulars	(Rs. In Lakhs)		
		Quarter ended 31/12/2020	Corresponding 3 months ended in the previous year 31/12/2019	Nine months ended 31/12/2020
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited
1.	Total Income from Operations (net)	7.50	7.50	22.50
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional Items)	0.45	(2.18)	1.44
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional Items)	0.45	(2.18)	1.44
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional Items)	0.45	(2.18)	1.44
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	0.45	(2.18)	1.44
6.	Equity Share Capital	1100.41	1100.41	1100.41
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	NA	NA	NA
8.	Earnings Per Share (Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	0.00	(0.02)	0.01
	Basic:	0.00	(0.02)	0.01
	Diluted:	0.00	(0.02)	0.01

Notes:

(i) The above is an extract of the detailed format of Quarterly / Nine months ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Nine months ended Financial Results is available on the website of Stock Exchange BSE Limited, www.bseindia.com and Company's website, www.hbleasing.com

(ii) The aforesaid results were placed before and reviewed by the Audit Committee at its meeting held on 11th February, 2021 and approved by the Board of Directors at its meeting held on the same date.

For HB Leasing and Finance Company Limited
Sd/-
ANIL GOYAL
(Managing Director)
DIN: 00001938

Place : Gurugram
Date : 11/02/2021

FOOD CORPORATION OF INDIA		
भारतीय खाद्य निगम		
TENDER NOTICE		
For and on behalf of Food Corporation of India, General Manager (Maharashtra), invites "Online Tenders" under TWO BID SYSTEM through e-Tendering for appointment of Handling & Transport Contractor for MSWC Jalgaon (Regular, PEG & PPP) and appointment of Vendor for Vehicle Tracking system for owned/ hired/ rented vehicles used by FCI Road Transport Contractor during transportation of foodgrains by Road under Maharashtra Region. Tender form and descriptive NIT can be viewed on "www.fci.gov.in" & "www.eprocure.gov.in".		
Note: Last date for online sale and submission of tender form upto 16:00 hrs. on 04.03.2021.		
Date: 12.02.2021		

DYNACONS SOLUTIONS THAT EMPOWERS	
Regd. Office: 78, Ratnajyot Industrial Estate, Irla Lane, Vile Parle (W), Mumbai - 400056.	CIN No: L72200MH1995PLC093130 Web site: www.dynacons.com
CORRIGENDUM TO THE ERRATA PUBLISHED ON 3RD FEBRUARY, 2021	
Reference is drawn to the Errata published on 3rd February, 2021 in Business Standard (in English & Hindi) and Mumbai Lakhshwep (in Marathi) with respect to the disclosure of the ultimate beneficial owners of Tigrem Infosolutions Limited (TIL).	
Following additional details of Parag Dalal, HUF, being one of the ultimate beneficial owner of TIL, are given:	
Karta : Mr. Parag J. Dalal	
Coparceners : Devangi Dalal, Pankti Dalal, Dhvani Dalal	
All other information published in the above mentioned Errata remains unchanged.	
For Dynacons Systems & Solutions Limited	
Sd/-	
Ravi Singh	
Company Secretary	
Place: Mumbai	Date: 11 th February, 2021



Mindteck (India) Limited

(CIN:L30007KA1991PLC039702)
A.M.R Tech Park, Block I, 3rd Floor, # 664, 23/24, Hosur Main Road
Bommanahalli, Bangalore - 560 068 Tel.: +91 (80) 4154 8000
Fax: +91 (80) 4112 5813 www.mindteck.com

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

(See Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015) (Rs in lacs, except as otherwise stated)

Particulars	Consolidated					
	Quarter Ended December 31, 2020	Quarter Ended September 30, 2020	Quarter Ended December 31, 2019	Nine Months Ended December 31, 2020	Nine Months Ended December 31, 2019	Year Ended March 31, 2020
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations	7,272	7,281	6,883	21,415	20,543	27,613
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	396	316	(115)	1,007	(159)	(306)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	396	316	(2,272)	1,007	(2,316)	(6,407)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	145	232	(2,274)	544	(2,394)	(6,480)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	153	118	(2,183)	476	(2,218)	(6,130)
Equity Share Capital	2,521	2,521	2,521	2,521	2,521	2,521
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	9,102
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	0.58	0.92	(9.02)	2.16	(9.50)	(25.71)
Basic:	0.58	0.92	(9.02)	2.16	(9.50)	(25.71)
Diluted:	0.56	0.90	(9.02)	2.12	(9.50)	(25.71)

Information regarding Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2020

(Rs in lacs, except as otherwise stated)

Particulars	Standalone					
	Quarter Ended December 31, 2020	Quarter Ended September 30, 2020	Quarter Ended December 31, 2019	Nine Months Ended December 31, 2020	Nine Months Ended December 31, 2019	Year Ended March 31, 2020
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations	2,840	2,802	2,250	8,171	6,868	9,231
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	404	501	(37)	1,348	(5)	112
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	404	501	(2,362)	1,348	(2,330)	(5,881)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	162	404	(2,351)	841	(2,360)	(5,924)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	152	400	(2,354)	840	(2,362)	(5,926)

- Notes:**
- The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
 - The above Standalone and Consolidated results were reviewed and approved by the Board of Directors at its meeting held on February 11, 2021.
 - The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results filed with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
 - The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and (www.nseindia.com) and also on Company's website (www.mindteck.com)

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
Anand Balakrishnan
CEO and Managing Director

Place: Bengaluru
Date: February 11, 2021

TAMIL NADU NEWSPRINT AND PAPERS LIMITED				
EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 ST DECEMBER, 2020				
Particulars	(Rs. in Crore)			
	Quarter ended		Nine Months ended	
	31.12.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019
	(Unaudited)		(Unaudited)	
Total income from operations (Net)	550.46	841.99	1643.85	2569.94
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	(67.07)	40.95	(112.34)	188.65
Exceptional Items	(18.65)	0.00	(18.65)	0.00
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	(48.42)	40.95	(93.69)	188.65
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	(31.60)	29.51	(61.18)	128.18
Total comprehensive Income for the period (Net of Tax)	(36.18)	30.93	(67.59)	127.30
Equity Share Capital (Face value of share of Rs.10/- each)	69.21	69.21	69.21	69.21
Earnings per share (of Rs.10/ Share) (Before and after extra ordinary items) (not annualised) - Basic and Diluted EPS-(in Rs)	(4.57)	4.26	(8.84)	18.52

Notes :

- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Statements are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com, www.nseindia.com and on company's website www.tnpl.com.
- The above unaudited financial results have been reviewed by Audit committee and approved by Board of Directors on 11th February, 2021.

For and on behalf of the Board
S. SIVASHANMUGARAJA, IAS
MANAGING DIRECTOR

Place : Chennai - 32
Date : 11th February, 2021
DIPR/255/DISPLAY/2021

KERALA IRRIGATION INFRASTRUCTURE DEVELOPMENT CORPORATION LTD.	
Tender No: KIIDC/projects/EPC/2 /2020-21	
Invites bid under EPC System	
KIIDC invites offers for the project 'Extension of Moolathara Right Bank Canal from Korayar to Varattayar (Civil Works)' at Palakkad in Kerala State under EPC system that is being taken up with the funding of KIIFB. Estimate PAC Rs 177.52 Crores. Last Date of submission of bid is 03-03-2021 up to 16:00 hrs. Bid details are available in www.kiidc.kerala.gov.in .	
Managing Director	

ESAB INDIA LIMITED				
NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES				
NAME OF THE SHAREHOLDER	Folio No.	Certificate No.	Distinctive Nos.	Shares
BABUBHAI MAGANLAL DESAI NAGESH BABUBHAI DESAI	B02207	160303	5255415 - 5255439	25

The public are hereby warned against purchase or dealing in any way with the above said share certificates. Any persons who has / have any claim(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s) with the company at its registered office at the address given above within 15 days of the publication of the notice after which no claim will be entertained and the company will proceed to issue the duplicate share certificate(s).

For ESAB India Limited
S. Venkatarishnan,
Company Secretary

Place: Chennai
Date: 11 February, 2021

Mutual Funds		ADITYA BIRLA CAPITAL	
Aditya Birla Sun Life Mutual Fund		PROTECTING INVESTING FINANCING ADVISING	
Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One India Bulls Centre, Tower 1, 17th Floor, Jupiter Mill Compound, 841, S.B. Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013. Tel.: 4356 8000. Fax: 4356 8110/8111. CIN: U65991MH1994PLC 080811			
Addendum No. 05/2021			
Notice-cum-Addendum to the Scheme Information Document ("SID") and Key Information Memorandum ("KIM") of Aditya Birla Sun Life Active Debt Multi Manager FoF Scheme			
Change in the Risk-o-meter			
NOTICE IS HEREBY GIVEN THAT, pursuant to SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF3/CIR/P/2020/197 dated October 5, 2020, the Risk-o-meter of the following Scheme has been revised as under:			

Scheme Name	Risk-o-meter
Aditya Birla Sun Life Active Debt Multi Manager FoF Scheme (An open-ended fund of funds scheme investing in dynamically managed portfolio of Debt Funds)	

Investors understand that their principal will be at Moderate risk

The above Risk-o-meter is based on evaluation of risk level of the Scheme's monthly portfolio as at January 31, 2021.

All other details of the Product Labeling and all other features and terms & conditions of the SID and KIM of the Scheme will remain unchanged.

This Notice-cum-Addendum forms an integral part of the SID and KIM issued for the Scheme read with the addenda issued thereunder.

For Aditya Birla Sun Life AMC Limited
(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund)
Sd/-
Authorised Signatory

Date : February 11, 2021
Place : Mumbai

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

CUPID LIMITED

Manufacturer, Supplier & Exporter of Male Condoms, Female Condoms & Lubricants

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020

(₹ in Lacs except EPS)

Sr. No.	PARTICULARS	QUARTER ENDED ON			NINE MONTHS ENDED ON		YEAR ENDED ON
		31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income	4,787.85	3,084.37	4,357.24	10,720.34	12,194.85	16,464.54
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	1,262.58	937.00	1,312.19	2,983.81	3,878.41	5,270.41
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	1,262.58	937.00	1,312.19	2,983.81	3,878.41	5,270.41
4	Net Profit for the period after tax	950.43	708.30	1,021.25	2,250.86	2,940.65	3,984.06
5	Total Comprehensive Income for the period	941.44	708.30	1,021.25	2,241.87	2,940.65	3,958.75
A	Paid up Equity Share Capital	1,333.80	1,333.80	1,333.80	1,333.80	1,333.80	1,333.80
B	Earnings Per Share (Face Value of ₹10/- each)						
	i] Basic (Amount in ₹)	7.13	5.31	7.66	16.88	22.05	29.87
	ii] Diluted (Amount in ₹)	7.13	5.31	7.66	16.88	22.05	29.87

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on company's website at www.cupidlimited.com and on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For CUPID LIMITED
Sd/-
Pradeep Kumar Jain
Independent Director

Place: Mumbai
Date: 10th February, 2021



IT'S TIME TO EXPERIENCE AND ENJOY

Available online at Amazon, Flipkart and Condoombazaar.com

Email: info@cupidlimited.com | Website: www.cupidangel.in

Factory & Reg. Off. Add.: A-68, M.I.D.C (Malegaon), Sinnar, Nashik - 422113, Maharashtra, Tel No.: + 91 2551 230280 / 230772, Fax: + 91 2551 230279 CIN No.: - L25193MH1993PLC070846 E-mail: cs@cupidlimited.com Website: www.cupidlimited.com

